

CIN: L65920MH1994PLC080618

Email: shareholder.grievances@hdfcbank.com

Website: www.hdfcbank.com

HDFC Bank Limited, Zenith House, Opp Race Course Gate no. 5 & 6, Keshavrao Khadye Marg, Mahalaxmi, Mumbai- 400034 Tel.:022-39760001/0012

December 28, 2021

BSE Limited

Dept of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001

Scrip Code : 500180

National Stock Exchange of India Limited

The Listing Department Exchange Plaza Bandra Kurla Complex, Mumbai 400 051

Scrip Symbol: HDFCBANK

Dear Sir

Sub: Notice for loss/misplacement of share certificates

We wish to inform you that we have made an advertisement for loss/misplacement of share certificates in the edition dated December 28, 2021 of The Free Press Journal and its Marathi translation in Navshakti.

The paper clipping of the above two advertisements is enclosed herewith with a request to display the same on your Notice Board and inform the Members in general not to deal with the concerned share certificates.

We shall issue the duplicate share certificate with the probable date as **January 13, 2022** provided no claim(s) in writing supported by the valid documents are received by the Bank / Registrar till **January 12, 2022**. The duplicate share certificates duly sealed and sign shall be dispatch by our **Registrars Viz. Datamatics Business Solution Limited** after the Bank approve the Register for "**Issue of Duplicate Share Certificates**"

Please take the same on your record.

Thanking you

Yours faithfully, For HDFC Bank Limited

Santosh Haldankar Sr. Vice President (Legal) & Company Secretary

Encl: a/a.

Whereas the undersigned being the Authorized Officer of Edelweiss As Company Limited acting in its capacity as trustee of EARC Trust SC 175 (hereinafter referre o as "EARC") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets an Inforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) (hereinafter referred to as "Act") and exercise of powers conferred under 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement Rules, 2002 ("Rules") issued a Demand Notice dated September 1, 2020 under Section 1 (2) of the said Act calling upon Hotel Airport Kohinoor Private Limited (hereinafte eferred to as "the Borrower/Mortgagor") and Guarantors i.e. Unmesh M. Joshi, Madhav M. Joshi and Legal Heirs of Anagha Manohar Joshi (herein referred to as "Guarantors in respect of the financial assistances granted by one of the Secured Creditors i.e. EAR o repay the aggregate amount mentioned in the Demand Notice being Rs. 113,59,20,643 (Rupees One Hundred Thirteen Grores Fifty Nine Lakhs Ninety Twenty Thousand Size Hundred and Forty Three only) due as on June 30, 2020, together with further interest, co.

The Borrower/Mortgagor/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given t the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of ection 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this 27th day of December, 2021 The Borrower/Mortgagor/Guarantor attention is invited to provisions of sub-section (8) of sec

cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to inter alia the charge of the Secured Creditors for an amount of Rs. 113,59,20,643 (Rupee One Hundred Thirteen Crores Fifty Nine Lakhs Ninety Twenty Thousand Six Hundre and Forty Three only)) outstanding as on June 30, 2020 together with interest, cost and other charges thereon and further reduced by amounts recovered by EARC after the said date

Property at Khandala in Sr. No. 29 of Village Khandala and corresponding city Survey no. 62 of ward Khandala city, Lonavala admeasuring 25333.20 sq.mtrs, along with the building struc ures thereon totaling 8513.06 sq. mtrs. and plant and machineries and computers owned t

Place: Mumbai, Maharashtra

Edelweiss Asset Reconstruction Company Limited

PUBLIC NOTICE

The Owners have informed us that they have availed of loan against

Any person/s/entity including any bank or financial institution having any claim against the title of the Owners to the Premises or any part thereof or having any right, title, interest, claim or demand against, in to or upon the Premises or any part thereof, by way of sale, exchange or otherwise howsoever and/or having possession of the original title otherwise, are hereby called upon to make the same known in writing, along with documentary evidence, to the undersigned at the address mentioned below and also vide email, within 14 (fourteen) days from and/or demand, if any, will be deemed to have been waived and/or abandoned and no such claim will be deemed to exist.

SCHEDULE OF THE PREMISES ABOVE REFERRED TO:

1 mechanical stack and 2 car parking slots bearing nos. 1201- C and 2015 issued by Flying Carpet co-operative Housing Society Ltd.

Advocates & Solicitors Bakhtawar, 7th Floor, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbal 400 021 Email: publicnotice@hariani.co.in PUBLIC NOTICE

IN THE HIGH COURT OF JUNICATURE AT BOMMAY TESTAMENTARY AND INTESTATE
JUNEAUNCTION PETITION NO. 1012 OF 2018
Petition for Letters of Administration with the Will annexed to the property and credits of Learnibel
Dinkar Parkar, Hindu, Indian Inhabitant Of Murnical, Midow, Occupation: Housewife, at the time of her
death was residing at Rat No. 01, D- Wing, C.T.S. No. 37/1 to 45, Ground Roor, Suth Sagar
Classique Sahakari Gruhnirman Sanatha, Majaswadi, Jogeshwari (East), Mumbel – 400 069

errim anii Karikolari
Coc.: Service, Age 53 years,
Hindu, Indian Inhabitantof Mumbal,
rasiding at 2/8, Ram Adar Shukda
Chawi, Majaswad, Jogashwari (East),
Mumbal 400 069, being Sole
beneficiary under the last Will and
Tastament of the decessed abovenamed
To

Motiram Dinkar Parkar (Whereabout not known)

. mourant namer ranea (vivierosubili intervent).

Surmait Stank (Khanoker (Whereabout not known)

Surmant Hartshchandra Khanoker (whereabouts not know)

you claim to have any interest in the estateof the abovernamed deceased you are hereby cited to
one and see the proceedings before the grant of Latters of Administration with the Will annexed,
in case you intend to oppose the grant of Letter of Administration with the Will annexed you should
be in the Office of the Prothonotary and Senior Master a cavent within 14 days from the service of
the chiefun more you.

This children upon you.

"You are hereby informed that the free legal services from the State legal Services Authorities, High Court Legal Services Committees, as per eligibility enterts are available to you and in case, you are eligible and desire to avail the fire legal services, you may contact any of the above Legal Services Authorities. ss. SHRI DIPANKAR DATTA Chief Justice at Bornbay aforesaid, this 29th day of Novembe



The day of November, 2021 SAMEER R. LOGADE Advocate, High Court, Mumbal

HDFC BANK

HDFC BANK LIMITED

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. [Corporate Identification Number-L65920 MH 1994PLC080618] [e-mail: shareholdergrievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com] Tel Nos. 022 39760001 / 39760012

NOTICE

Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as lost/misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Bank for the issue of duplicate share certificates.

Sr.	L/F	Name of the Shareholder(s)	Dist.	Nos	Cert	No of
No.	No.		From	То	No.	Shares
1	2003503	Ronak Mehta	13961481-	13961650	10059	170
2	0247806	Kantilal Purshottamdas Mehta Jointly Jasumati Kantilal Mehta & Ronak Kantilal Mehta	6852401-	6853400	3929	1000

Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/ should lodge such claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfer Agents viz Datamatics Business Solutions Limited having address at Plot No. B 5, Part B Cross Lane, MIDC Marol, Andheri (East) Mumbai 400 093 within 15 days of the publication of this notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed to issue duplicate share certificate(s). Accordingly the original share certificates shall stand cancelled. Afte the issuance of duplicate share certificate(s), any person dealing with the origina share certificate(s) shall be doing so at his/her own risk and the Bank will not be

FOR HOPC BANK LIMITED

Santosh Haldanka Sr. Vice-President(Legal) & Company Secretary

Indian Overseas Bank Nerul Branch, Ground Floor, West Wind CHS Ltd., Plot No. 112, Sec-50-E, Prasad Road, Nerul,

Navi Mumbai, Phone: 27706136/37)

(APPENDIX IV) POSSESSION NOTICE (for immovable property) [(Rule 8(1)]

Whereas The undersigned being the Authorized Officer of the Indian Overseas Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 02.07.2021 calling upon the M/S J. S. CORPORATION (3503330000000002) Prop. : Mr. MR. Jayprakash Naidu (Borrower) Om Sai Apartment Plot No. A 193 Room No. 106, B Wing, Sec-20, Nerul West, Thane, Navi Mumbai-400 706 / M/S J. S. CORPORATION Prop. Mrs. Vijayalakshmi Naidu (Guarantor) Om Sai apartment Plot No. A 193 Room No. 106, B Wing , Sec-20, Nerul West, Thane, Navi Mumbai-400 706 (hereinafter referred as "borrowers") to repay the amount mentioned in the notice being **Rs. 33,28,983.29** (Thirty Three lacs Twenty Eight Thousand Nine Hundred and eighty Three and twenty nine paise as on 02.07.2021 with further interest at contractual rates and rests, charges etc till date of realization within 60 days from the date of receipt of the said notice.

(1) The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 23rd day of December of the year 2021.

(2) The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Indian Overseas Bank for an amount of Rs. 35,43,786.29 (Thirty Five lacs Forty Three Thousand Seven Hundred eighty six and twenty nine paise as on 21.11.2021 with interest thereon at contractual rates & rests as agreed, charges etc., from the aforesaid date mentioned in the demand notice till date of payment less repayments, if any, made after issuance of Demand Notice. The dues payable as on the date of taking possession is Rs 35,43,786.29 (Thirty Five lacs Forty Three Thousand Seven Hundred eighty six and twenty nine paise as on 21.11.2021 payable with further nterest at contractual rates & rests, charges etc., till date of payment (3) The borrowers attention is invited to provisions of Sub-section(8) of the Section 13 of the Act, in respect of time available to them, to redeem the secured assets

Description of the Immovable Property All that part and parcel of the property consisting of Om Sai Apartment, Plot Flat No. 106, B Wing, Plot No. A-193, City or Town Survey No. Navi Mumbai/Sector-20, Nerul-400 706 within the registration sub-district Thane and District Thane

On the North by - Open to Air Ambika CHIs

On the West by - Flat No. 105-106 Road Date: 23.12.2021

Place : Nerul Authorised Officer

On the South by - A Wing Road On the East by - Open To Air-Sia Krupa Tower

Off LBS Marg, Kurla West, Mumbal-400070

POSSESSION NOTICE

hereas, The undersigned being the Authorised officer of the State Bank of India unde the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit nterest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice date 06.07.2021 calling upon the borrower to Shri Ashish Ankush Dhanawade and Shi inkush Sitaram Dhanawade repay the amount mentioned in the notice being c Rs. 11.79.635/-(Rupees Eleven Lac Seventy Nine Thousand Six Hundred Thirty Five Only) as on 06/07/2021 with interest, cost, charges, etc. within 60 days from the dat of receipt of the said notice

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe guarantors and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on the 23rd day of December

The borrower/guarantors in particular and the public in general are hereby cautioned no to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 11,79,635/- as on 06/07/2021 with interes

cost and incidental charges thereon. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that part and parcel of the property consisting of: Property owned by: Shri Ashist Ankush Dhanawade, Shri Ankush Sitaram Dhana

Vidya Bhavan CHS Ltd., Plot No. 12, Sector No. 02, Koparkhairne. **Authorised Office** Date: 23.12.2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that, Mr. Prafulla Harishchandra Mhatre and Mrs. Sangita Shantaram Raut, owners of under mentioned property have agreed to sell to my clients, the agricultural landed property situated at village Dhokawade, Tal. Alibag, Dis. Raigad more particularly described hear in below, free from all encumbrances.

In case any person has any right, title, interest, claim, share o whatsoever nature by way of sale, gift, lease, heirship, possession, Agreement, inheritance, share, mortgage, transfer, tenancy, lease lien, license, gift, bequest, partition, acquisition, requisition, exchange possession, letter of allotment, right of way, or by any other nature in respect of aforesaid property, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within fourteen days from the date of publication hereof failing which the transaction shall be completed, without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have been given up orwaived or abandoned.

'SCHEDULE OF PROPERTY'

All the piece - Parcel of the free hold vacant agriculture land bearing Gut. No. 134/2 lying, being and situated at Village Dhokawade, Tal. Alibag.

Village	Block No.	Part No.	Area H.R	Assessment
Dhokawade	134	2	0-42-10 0-04-90 0-47-00	3.28

For CJayant Law Office Adv. Jayant H. Cheulkar. Alibag 201. Srusti, 2 nd floor. Opposite Observatory. Dated: 28/12/2021 Alibag, Raigad

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of Byramjee Jesjeeboy Private Limited in respect of immoveable property more particularly described in the Schedule hereunde vritten (hereinafter referred to as "tibe

Any and all persons/entities including any bank and/or financial institution ing any share, right, title, benefit interest, claim, objection and/or demand etc. In respect of the sald Property or any part thereof by way of sale, transfer exchange, let, lease, sub-lease, license leave and license, care taker basis tenancy, sub-tenancy, assignment release, relinquishment, mortgage inheritance, bequest, succession, gift llen, charge, maintenance, easemer trust, muniment, occupation possession, family arrangement, nent, litigation or any other method through any alletment agraement, deed, document, writing veyance deed, devise, decree o order of any Court of Law, contracts agreements, development rights, join development rights, partnership, FSI consumption or TDR, project manager, levelopment manager, or encumbrance or otherwise of whatsoever nature, are nereby required to make the same known in writing, along with documentary syldence to the dersigned at the address mentioned helow within 14 (fourteen) days from he date of the publication of this Public Notice. In the event no such claim is received, the same will be considered as if no such claim exists or that they have been waived or abandoned

THE SCHEDULE **HEREINABOVE REFERRED TO:**

(Description of "the sold Property") All that piece and percel of land o ground bearing CTS No.893/1, ponding to Survey No. 48, His No. 4 (part), admeasuring 290,80 sq Oshlwara, Taluka Andheri situated, lying and being at Amboli Hill, Veers Des Road, Andheri (W), Mumbai-400 053.

Dated this 28th day of December 2021 Adv. Pradeep Kumar Jahn 1st floor Ratandeep Building, Wadia Street, Mumbai 400034. Email id: advdeepjain@gmail.com phone number 9969621227.

Indian Overseas Bank

Nerul Branch Plot No. 112, Ground Floor, West Wind C. H. Society, Sector-50 E, Prasad Road, Nerul, Navi Mumbai-400709

Demand notice to Borrowers/Mortgagors/Guarantors Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3(1) of theSecurity Interest (Enforcement) Rules, 2002 (Rules)

Sr. No.	Borrower	Sr. No.	Guarantor [Name & full address] (Indicate in bracket if guarantor is also mortgagor)
1	MOHAMMAD EKRAM ALI SHAIKH (Borrower) 478 FLAT NO. 2 BELAPUR ROAD SECTOR 36 KARAVE VILLAGE NERUL NAVI MUMBAI 9322718855	2	

Re.: Your Credit facilities with Indian Overseas Bank, Nerul Branch . You, the above named borrowers of our bank have availed the following credit facilities from our Nerul Branch

The details of credit facilities with outstanding dues are as under

SI. No.	Nature of facility	Limit	Rates of Interest (including overdue interest) & rests	as on
٦	HousingLoan-(RGLIG- IOB GHARONDA-PMAY- CLSS-LI) 350303464000044		7.05%	Rs. 24,31,949/-

With further interest at contractual rates/rests will become payable from thedate mentioned above till date of payment.

The credit facilities were secured by the assets mentioned below by way ofmortgage standing inthe name of

You have acknowledged from time to time the liabilities mentioned hereinabove through various documents executed by you.

The details of securities in favour of the Bank for the aforesaid or

Nature of security (Hypothecation/ Mortgage etc.,)	Particulars of securities [Full description with location, four boundaries measurement on four sides total extent and name of owner to be given]
1. Mortgage	Flat No. 404, on Fourth Floor, admeasuring Carpet Area of 17.197 Sq. Mtrs. and Natura Terrace area of 7.867 Sq. Mtrs. in "Sanwariya Dev", situated at Plot No. 497, Sector 25A Pushpak Vahal, Navi Mumbai Taluka Panvel 8 Dist. Raigad, Maharashtra. Bounded On the North by - Stairs On the South by - Open to Air On the East by - Flat No. 403

3. Consequent upon defaults committed by the above named borrowers inpayment of the principal debt/interest as per agreed terms, loan accountmentioned above have been classified as Non-Performing Asset on 24.11.2021 as per Reserve Bank of India guidelines and directives. Despite our reminders for regularization of your account, you havenot repaid the overdue loans including interest

On the West by - Open to Air

4. Since you the above named borrowers referred under SI. Nos. 1 have failed to meet the liabilities in respect of the credit facilities dulys secured by various securities mentioned above and upon classification of youraccount as a Non-Performing Asset, we hereby recall our advances to SI. No. 1 of you and give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge yourliabilities to the bank aggregating to Rs. 24,31,949.70 (Twenty Four Lacs Thirty one Thousand nine hundred and forv nine only) as detailed in para 1 above, withfurther interest @7.05% compounded with monthly rests as agreed, from the datementioned above, within 60 days from the date of receipt of this notice.

5. We further give notice to the borrowers namely Mr. MOHAMMAD EKRAM ALI SHAIKHand (mortgagors)who have given non-agri securities enforceable underthe SARFAESI Act namely Mr. MOHAMMAD EKRAM ALI SHAIKH that failing payment of the above amount in full with interest and charges etc till the date of payment, we shall be exercising all or any of the rights vested on us, under subsection (4) of section 13of the said Act.

7. Please note that in law the borrowers and guarantors are jointly and severallyliable to repay the dues with further interest and charges etc 8. Please note that interest will continue to accrue at the rates and rests as agreedfor each credit facility until full repayment.

9. Your attention is also invited to sub-section (13) of section 13 of the said Act interms of which you are restrained from transferring/alienating/shifting any of thesecured assets referred to above by way of sale, lease or otherwise, without obtaining our prior written consent. Please also note that non-compliance/contravention of the provisions contained in the said Act or Rules madethereunder is an offence which is punishable with imprisonment and/or fine asprovided under section 29 of the Act.

10. The guarantors referred under SI. No. 2 have givenpersonal guarantee to secure the loans of the said borrowers and as such weadvise you to prevail upon the borrowers to repay the dues as per our demandsince we have the right to initiate action against you simultaneously inaccordance with law, for recovery of our dues based on your personalguarantee.

11. We also put all of you on notice that if the account is not regularized/repaidwithin the stipulated time and in case of the Bank classifying you as a wilful defaulter as per RBI Guidelines, the Bank reserves its rights to publish yourphotograph in newspaper(s) with your name address details of default duesetc, in accordance with RBI Guidelines besides initiating all recourses availableto the Bank for recovery

12. We also advise you that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we have forrecovery of the above said dues as well as our right to make further demands inrespect of sums due and payable by you. 13 Further your attention is invited to provisions of Sub-section(8) of

the Section 13 of the Act, in respect of time available to you, to redeem

Place · Nerul Date: 23.11.2021

Yours faithfully, **Authorized Officer**

Office of The Recovery Officer, Co-operative Department, Mumbai In the precincts of The Greater Bombay Co-operative Bank Ltd GBCB House, 89, Bhuleshwar, Mumbai 400 002, Phone : 8128 5715 - 20 Fax : 6128 5713

Sd/

Sr. No.	Name of the Judgment Debtors	R.C. Nos.	Reserve Price	Description of Property	Date of inspections & time
1	2	3	4	5	6
1	M/s. Omega Realtech Limited & Ors	2019	1.For Flat No. 102 Omega Luxuria, Dadar (W) = Rs. 5,37,84,349/- 2.For Flat No. 3201 & 3202 Kingstone Tower CHS Ltd, Parel – Rs. 6,84,41,343/-	Flat No.102, at"Omega Luxuria" Arihant CHS Ltd, Twoli Court, Bhantewadi, Shivaji Park College Lane, Near Prabhadevi Telephone Exchange, Dadar West, Mumbai-400 028 Area: 1292 sq.ft. Carpet Flat Premises No.3201 & 3202 on 32nd Fkor, Kingstone Tower, C. S. No. 185,183 & 159, Parel Sewri Division, G. D. Ambekar Marg, Parel, Mumbai400 033 Area: 2010 Sq.FtCarpet	January, 2022 Between 11.00 a.m. To 1.00 p.m.

properties put up for auction sale on "As is, Where is, Whatever it is & No Complaint Basis" The bid form containing terms and conditions of auction or other information, if any, can be obtained from the office of he Recovery Officer on any working day as well as at the time and date of inspection on payment of Rs. 100/-. The date and time of inspection shown in column no. 6.

The intending bidder should send their bids in sealed envelope mentioning description of the property for which the are bidding along with the interestfree Earnest Money Deposit © 15% of bid arount by way of PO/DD favouring "The Greater Bombay Co-operative Bank Ltd at Mumbar". The bids will be received by the Recovery Officer at above mentioned Bhuleshwar Office on **or before Tuesday 18th January, 2022 t**ill **11.00** a.m. for properties. The tenders will be opened on Tue**sday 18th January, 2022 at 11.15** a.m. at the office of R.C. Holder Bank viz. The Greater Bombay Co-operative Bank Ltd at GBCB House, 89, Bhuleshwar, Mumbai 400 002. The qualified bidders shall be given pportunity to improve upon their bids.

The successful bidder shall be required to make up the remaining balance of the finalized bid amount excluding Earnest Money within 30 days from the date of Auction.
4. In case, the successful bidder fails to pay remaining 85% of the bid amount as mentioned in Clause 3 above, the

Earnest Money deposited will stand forfeited. Similarly, if the successful bidder fails to pay the full amount within 30 days from the date of auction the amount paid till date will stand forfeited. 5. All charges, levies, taxes, society dues and /or any other liability /outgoing accrued against the property shall be borne by the successful bidder. Present accrued liabilities on the property are not known and if any, it will be borne by


. The Recovery Officer reserves his rights to accept or reject any or all offers and also postpone / cancel the auctio ithout assigning any reason and also to modify the terms and conditions of the Auction Sale without prior not

. All concerned parties of M/s. Omega Realtech Limited its Directors & Guarantors, are hereby informed to be preser onthe auction date i.e. Tues day 18th January, 2022 at 11.15 a.m. at Bhuleshwaroffice. 9. The auction can be cancelled on discharge of entire decretal dairn on or before auction date or it will also be cancelled on discharge of entire decretal claim along with payment of 5% on amount deposited within 30 days from

Added account.

10. Bidder should conduct due diligence of the properties prior to participation in the auction and thereafter neither the Recovery Officer nor the R.C. Holder Bank will entertain any sort of complaint or dispute in respect of subject

oroperties. Bidder will have to deal it on his/her/their own cost and consequences. 1. Disputes, if any, shall be within the jurisdiction of Mumbai Courts only. iven under my hand and seal of this office on Saturday, the 18th December, 2021.



OSB State Bank of India

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL **MUMBAI BENCH, MUMBAI COMPANY PETTTION NO. 974 OF 2021 COMPANY PETITION NO. 975 OF 2021** COMPANY PETITION NO. 976 OF 2021

The Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code").

Applicant	Responds	ints / Pe	rsonal Guaranto	s of Corporate	Debtor
State Bank of India (Creditor) through the Resciution	Name of the Respondent / Personal Guarantor	CP No.	Date of Demand Notice delivered	Date of Petition delivered	Date of Court Notice delivered
Professional, Mr. Anuj Bajpal under the provisions of Section 95 of Inscivency and Bankruptcy Code, 2016 read with Rule 7 of the	Mr. Ajjay Agarwal	974 of 2021	Returned reason stating "Addresses left without instructions"	Returned reason stating "Addressee left without instructions"	Returned reason stating "Addressee left without instructions"
Benkruptcy (Application to Adjudicating Authority for Insolvency Resolution Process for	Mr. Mod Lai Agarwal	975 of 2021	Returned reason stating "Door Locked"	Returned reason stating "insufficient address"	Returned receon stating "Addresses left without instructions"
Personal Guarantors to Corporate Debtors) Rules, 2019.	Mrs. Barkha A. Agarwal	976 of 2021	Returned reason stating "Door Locked"	Returned reason stating "Addressee left without instructions"	Returned reseon stating "Addressee left without instructions"

Corporate Debtor / Borrower - Mexor Mobile Communications Limited (Earlier known as Maxor Mobile Phones & Accessories (India) Private Limited) - CIN No. 1132204MH2004PLC143794

TAKE NOTICE that a Petition under Section 95 of Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with Rule 7 of TAKE NOTICE that a Petroon under Section 95 or meonwancy and sensing projections, 2019 read with fullier 7 or the Insolvency and Benkruptoy (Application to Adjudicating Authority for Insolvency Resolution Process for Personal Guarantors to Corporate Debtors) Rules, 2019, for Initiation of personal Insolvency against Respondents / Personal Guarantors are instituted by State Bank of India (Creditor) through the Resolution Professional, Mr. And Balpel (Applicant). The said Petition came up for hearing before the Hon'ties National Company Law Tribunal, Mumbai (NCLT, Mumbai, Court 4) on 21/10/21 for CP 974 of 2021 and 22/10/21 for CP 975 of 2021 and CP 976 of 2021. Thereafter, a Court Notice dated 15/11/2021 for CP 976 of 2021 and CP 976 of 2021 and CP 976 of 2021 and 23/10/21 for CP 975 of 2021 and CP 976 of 2021 and 23/10/21 for CP 975 of 2021 and CP 976 of 2021 and 23/10/21 for CP 974 of 2021. There

Guaramora on 15/12/2021 for CP 9/3 of 2021 and CP 9/4 of 2021 and 23/12/21 for CP 9/4 of 2021. There was no representation of Respondents / Personal Guaramora on both dates, Hence, Hon'ble NCLT, Mumbai directed the Applicant to publish this notice as and by way of substituted service.

The matter is now scheduled to be listed before NCLT, Mumbai, Court 4 on 20/01/22 at 10:30 am or snrytime thereafter when the Respondent / Personal Guaramor is hereby put to notice that it can represent itself through an authorized representative or through an advocate littley so dealine.

The counsal appearing on behalf of the Applicant shall argue the matter and press for necessary reliefs. sease note that, in case the Respondent / Personal Guarantor falls to appear, the matter will be heard on what and decided ex-parts.

Mr. Kamal Deo Sahay AGM, State Benk of India (Applicant) SARG, Commerciel – III, Tulsiani Chambers, 1st Floor, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbal - 400021

Date : 28.12.2021 Pince : Aurangebad, Mumbai, Mumbai Suburban, Palghar, Raigad

002005089569

002005089592

ureh Name: M 3008000841

Coonet Dari

10120600163

101908001240

10180600168

101906001676

101806001687

121206001080 121908001081

05001122

and other charges thereon, within 60 days from the date of receipt of the said notice. tion 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The Borrower/Mortgagor/Guarantors in particular and the public in general are here

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

he Borrower, Hotel Airport Kohinoor Pvt. Ltd. Date: December 27, 2021

Notice is hereby given that under the instructions of our client, we are investigating the right, title and interest of Mr. Ankit B Mansukhani, Mrs. Neha Ankit Mansukhani, Mr. Bhagwaandas Mansukhani and Mrs. Renuka Bhagwandas Mansukhani ("Owners"), having their address at 1201, 12th Floor, Flying Carpet, situated at the corner of 13th & 17th Road, Khar (W), Mumbal - 400052 to the property which is more particularly described in the Schedule hereunder written ("the Premises").

property from HDFC Ltd. having its registered office at Ramon House, H T Parekh Marg, 169 Backbay Reclamation, Churchgate, Mumbai -400020 bearing loan account nos. 629791715 & 629967321 against the mortgage of the Premises by way of deposit of title deeds. The Owners are regularly servicing the equated monthly instalments ("EMI") / loan as per the sanction letter and loan agreement.

Inheritance, bequest, succession, agreement, contract, mortgage, easement, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, charge, trust, or beneficial right/interest under any trust, right of prescription or preemption or under any agreement or other disposition or right of residence, occupation, possession, family arrangement, settlement, maintenance, assignment, Decree or Order of any Court of Law, development rights, partnership, any writing and/or arrangement document/s in respect of the Premises, by virtue of any of the aforesaid the date hereof, falling which such right, title, benefit, interest, claim

"Flying Carpet" standing on all that piece and parcel of land or ground being Plot no. 484 of suburban Scheme No. VII, C.T.S. No. E/66, admeasuring 1291.60 sq. mtrs or thereabouts equivalent to 1545 sq. yrds or thereabout (as per the property register card) at the corner of 13" & 17" Road, Khar (W), Mumbai - 400052, together with 4 carpariding slots, 2 carpariding slots bearing Nos. 1201 - A and 1201 - B in 1201-D in 1 mechanical stack in the stilts/compound / basement of the said building together with 10 (ten) fully paid up shares of Rs. 50/-each bearing distinctive nos. 251 to 260 (both inclusive) comprised in Share Certificate No. 26 and Members Registration No. 49 dated 1" January

For M/s. Harlani & Co.

Fiat No. 1201 admeasuring 1458 sq. ft. (carpet area) equivalent to 1749.6 sq. ft. (built up area) on the 12th floor of the building known as

Dated this 28th day of December, 2021.

Sh Rajesh Manchanda Member of Krystal Avenue C.H.S. Ltd having address at Lokhandwala Complex, Andherl (W), Mumbal 400053 and holding flat/tenement. No. 8/52 against Society Shares Nos. 21 fo to 120 / Society Share Certificate No. 24 in the building of the sald Society, died on 24.02.2021 without making any Will or nomination. The Wife Sant Sangesta Manchanda of the deceased has approached the Society to transfer the said approached the Society to transfer the eaid flat and the shares of the Society in her name with their sons Sh Puneet R. Manchanda and Sh Kabeer R. Manchanda.

PUBLIC NOTICE

Act, Rules and the Bye Laws.

shares/ capital/ property of the Society and the subject flat in such manner as is provided under Maharashtra. Coop Socy

Undersigned, as the Legal Consultant of the said Society, hereby invites written claims or objections from other heirs if any, of the late Sh Rajesh Manchanda/ or other claimants/ objectors to the proposed transfer of the said shares and interest in the Capital/ property of the Society within a transer of the said shares and interest in the Capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/ objections for the above proposed transfer. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and the interest of the deceased Member in the shares/ capital/ property of the Society and

V.K. Govil, Advocate High Court 101 Panorama Towers, 4° Cross Rd, Sarnarth Nagar, Andheri(W), Mumbal 53 Ph. No. 26365457/ Mobile: 9820631801 On behalf of Krystal Avenue C.H.S. Ltd, Lokhandwala, Andheri (W), Mumbal 53.

PUBLIC NOTICE
| Registered office: Landmert, Race Course Circle, Vedodars 390 007. OICICI Bank Gorper **GOLD AUCTION CUM INVITATION NOTICE** Into the below mentioned borrowers have been issued notice to pay off their outstanding amount towards the facility against gold ornaments. ("Facility") availed by them from ICICI Bank Limited ("ICICI Bank"). We are constrained to conduct an auction of photogod gold ornaments on Jan 87, 2022 as they have failed to repay the dues. ICICI Bank has the authority to remove account /change the auction determination and prior notics. Auction will be held online -interst/jewel-sucrtian.precaretiger.com between 12:30 pm to 3:30 pm. For detailed Terms and conditions, please log into given websites. In case of deceased borrower, at conditions will be applicable to logal helts. 201080

102208008833 Branch Name 21108007124 Branch 00000600300 Branch Name: 008206002440 Branch Name: Nationapara 340305000517 | Patil Sect 201205007883 Branch N 642106003407 124105000846 201205010087 201206012376 124108001332 201208013189 ZD1208013290 109806001176 375405002303 Branck Name: Marabel-Chetkope 002508011242 | Parth Astrok Marks 37840600237E 2905011242 Parth Ashok N 032405006635 Branch MODZBO 37610600168A Deregacesest
D28108908703 Santanu Bagoh 37810800221B 020108000101 64220 020108006162 Bresch Nems 102705001420 118408002187 Brench | 643106004263 177902000306 Nelicoperacet
186908001804 | Mehandre Atr 001106032471 Pretyot Hi

Tripethi Branch Mame 32008004282

Branch Means

Kulkerni rebal-Bald Viber

Date: 18th December, 2021 **Authorised Office** Place: Mumbai

Offer/Bid amount lesser than reserve price will not be entertained.

Sujay P. Sawant (Recovery Officer)
Co-operative Department, Mumbai
Attached with the Greater Bombay, Co-operative Bank Ltd (U/s.156 of MCS Act & rule 107)

तमाम जनतेस वाद्वारे सुद्यना देण्यात चेते की, आम्ही वाखाली लिहिलेल्या अनुसूचीमध्ये अधिव तपशीलचारपणे वर्णन केलेल्या मालमतेच्या (यापश्चात "सदिनेका" असे उल्लेखित) संदर्भार श्री. मकरंद सुरेश नार्वेकर यांच्या शीर्षकाची ओमच्या अशिलाच्या वतीने तपासणी करीत आहोत. सदर मालमत्तेविरुद्ध/वर/च्या संदर्भात/करिता विक्री, अदलाबदल, भाडेपद्री, भाडेकरू, परवा न्यास, धारणधिकार, देखभाल, वहीवाट, वारसा, ताबा, जप्ती, गहाणवट, प्रभार, भेट, प्रलंबिर काचदेशीर कारवाई, वापरलेला एकएसआच किया अन्य कोणत्याही स्वरूपांचे आणि कोणत्याह प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक, हितसंबंध, दावा, मागणी आणि/किवा आक्षेप असल्यास त्यांन वाद्वारे विनंती आहे की, त्यांनी सदर सुचना प्रसिद्धीच्या दिनांकापासन १४ (चौदा) दिवसांच्या आर त्याबाबत झुंजारराव ॲण्ड कं. , ॲडकोंकेट्स ॲण्ड सॉलिसिटर्स, पत्ता - ४ था मजला, जलाराब ज्योत, जन्मभुमी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००९ वांना अशा <mark>हवक, शीर्षक, हितसंबं</mark>ध, **दा**वा मागणी आणि/किया आक्षेपाच्या समर्थनार्थ कागद्वपत्रांच्या प्रमाणित सत्य प्रतींसह लेखी सूचना द्यापी, असे न केल्यास असा कोणताही दावा , मागणी किवा आक्षेप अस्तित्वात नाही असे समजण्यात येईल आणि जरी असा दावा, मागणी किया आक्षेप कावद्यानुसार किया अन्य मार्गे अस्तित्वात असल तरीही, दावेदाराने असा दावा, मागणी किया आक्षेप सोडून दिला आणि/किया असा दावा, मागणी किवा आक्षेप वापरण्याचा हवक माफ केला असे समजण्यात चेईल आणि कोणताही असा दावा किव मागणी आमच्या अशिलायर बंधनकारक नसेल.

गाव ब्लिस्डपाडा, तालुका - अलिबाग, जिल्हा - रावगड वेथे स्थित गट क्र. १२१, १२२, १२३ १२४, १२५, १३८, १३९, १४१, १४५/१ आणि १४५/२ वांच्या एक त्रीकरणाद्वारे बनलेल्या आत मोठ्या गट क्र. १२९/९ मोजमाप ३.६८.८० (एच.ए.पी) चा भाग असलेल्या जुन्चा गट क्र. १२२ आमि १४२ वा भाग बनलेला अंतर्गत प्लॉट क्र. २, मोजमाप ६३.१० गुंठे. दितांक २८ डिसेंबर, २०२१

झंजारराव ॲण्ड कं. करि विक्रांत झुंजाररा

जाहिर नोटीस या नोटीसन्दारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशील यांनी खालील वर्गनाच्या जमिन मिळकती खरेदी करण्याचे ठरविले आहे. सदर जूमीन मिळूकतीचा तपशील खालील प्रमाणे.

मौजे- बायगाव,	मिळकतीः तालुका -	220 67 CARDON	1	जेल्हा - ठा
नाव	सर्वे नं.	हिस्सा नं.	क्षेत्र हे.आर.पॉ.	आकार
मनोहर बाळकुष्ण सोनावणे	6.0	१/स	0-08-3	०=१६
देवेंद्र बाळकृष्ण सोनावणे	80	१/व	0-06-8	9-36
विजय बाळकृष्ण सोनावणे	43	3	0-24-3	\$ P= 6 9
संजय बाळकृष्ण सोनावणे	48	१/अ /२/अ	0-49-3	₹0=₹€
सुबीर बाळकृष्ण सोनावणे	48	१/व/२/व	0-40-6	4=83
मनोज मोहनदास तारवाणी	48	२/क	0-66-5	₹ ₹= ₹ ₹
महेरा मोइनदास तारवाणी	4 4	१/व/२	0-3x-x	६=६२
जयराम सितोमल सिदवाणी माधुरी मनोहर सोनावणे	4.5	3	9-20-8	1=46
राजश्री देवेंद्र सोनवणे	4.5	२	0-85-8	2-68
आरती जयराम सिदवाणी	44	9	0-08-0	0-19
भावना मनोच तारवाणी	Eq	१९/अ	0-60-0	0-30
मनिषा विजय सोनावणे	44	२०/अ	0-08-0	0=03
मोहिनी मोहनदास तारवाणी	64	\$ /16\0 9	0-55-0	0=36

अखल्यारी मुख्त्वारी किंवा त्यांचे वाली वारस इत्यादी कोणाचेही हक्क, दान, गहाण, बुखीस, पोटगी इत्यादी प्रकारचे इक्क हितसंबंध असस्यास त्यांनी खास्त्री नमुद केलेल्या पत्यावर १५ दिवसांचे आत योग्य त्या कायदेशीर कागदोपत्री पुराज्यासहित लेखी स्वरुपात रांजि. पोस्टाने आपल्या इरकती योग्य त्या कायदेशार कागदाभग्र पुराब्धाधाहत रूखा स्वरुपत राज. राज: राज: जागदणा करपरा नोदवाच्यात. विहित मुदतीमध्ये हरकती न आल्यास आमचे अशील चदर मिळकतीनानतचा व्यवहार पूर्ण करणेस स्वतंत्र असतील आणि त्याप्रमाणे पुढिल व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत व सदर जमीन मिळकती मध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकार्षे हुक्क हित्तुंक्य असुल्यास त्यांनी ते हितसंबंध जाणीब पूर्वक सोडून दिले आहेत, असे गृहित घरछे जाईछ याची नोंद ष्यावी.

ओरिएण्ट प्रिसीजन इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड,

कंपनी ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट नं. २६,

पुणे, महाराष्ट्र ४१० ५०१ येथे आहे.

पुणे - ४१२२०८ येथे आहे.

दिनांक : २५ डिसेंबर २०२१

ISHOKA

Authority on or before April 05, 2022.

per the procedure set out in the rules.

www.ashokabuildcon.com.

Authoritywww.iepf.gov.in.

Place: Nashik

Date: December 28, 2021

ठिकाण: पुणे

कंपनी कायदा १९५६ अंतर्गत सुरु करण्यात आलेली

डब्ल्युएमडीसी, गांव खराबवाडी, आंबेठाण रोड, चाकण,

वेस्टर्न इंडिया फोर्जिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी कायदा

१९५६ अंतर्गत सुरु करण्यात आलेली कंपनी, ज्यांचे नींदणीकृत

कार्यालय गट नं १६३, नगर रोड नजीक सणसवाडी, ता. शिरूर,

अंड. नितीन प्स. चौबरी "अरिहंत औरा', 'बि' विंग, २५ वा मबला, प्लॉट नं. १३/१, टी.टी.सी. इंडस्ट्रियल एरिया, ठाणें बेलापूर रोड, तुर्मे, नवी मुंबई - ४००७०५.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई बेंच, मुंबई यांच्यासमोर

कंपनी कायदा २०१३च्या विषयातील अर्ज क्र. २२/२०२१ यांच्याशी निगडीत कंपनी स्किम याचिका

क्र. सी.पी. (सीएए) १४८/२०२१

आणि

कंपनी कायदा २०१३ च्या विभाग २३० ते २३२ आणी अन्य लागू होणाऱ्या तस्तुदी च्या विषयाबाबत

ओरिएण्ट प्रिसीजन इंजिनियरिंग प्रायब्हेट लिमिटेड,ट्रान्स्फरर कंपनी आणी बेस्टर्न इंडीया फोर्जिंग्ज प्रायब्हेट लिमिटेड,

ट्रान्स्फरी कंपनी आणि त्यांचे संबंधित भागधारक

याचीकेच्या सुनावणीची सूचना

कंपनी आणी बेस्टर्न इंडीया फोर्जिंग्ज प्रायब्हेट लिमिटेड, ट्रान्सफरी कंपनी यांच्या दरम्यानच्या अमलामेशनच्या संर्भातील स्कीमच्या

मंजुरी करता कंपनी कायदा २०१३च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या संदर्भात अर्जदार

कंपंन्या यांनी १७ जुछै २०२१ रोजी सादर केलेला अर्ज २५ नोव्हेंबर २०२१ रोजी दाखल करून घेण्यात आलेला आहे आणी सदर

याचीकाची सुनावणी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई बेंच यांच्या समोर सीमवार, १० जानेवारी २०२२ रोजी निश्चित

मुद्दा स्वत: किंवा बिकेला मार्फत त्याचे नाव आणी पत्ता या सह स्वाक्षरी करून अर्जदाराचे बिकेल यांचे कडे सदर याचीकेच्या

सुनावणीच्या तारखेआधी दोन दिवसापेक्षा उशिरा नाही अशा पध्दतीने पाठवावा. जर या याचीकेस सदर व्यक्ती विरोध करीत असेल

सदर अर्जाच्या प्रती कोणा व्यक्तीस ह्व्या असतील तर त्या करीता बिहित आकार जमा केल्या नंतर मिळु शकतील.

CIN: L45200MH1993PLC071970

Registered Office: S. No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nashik-422011

Tel.: 0253-6633705, Fax: 0253-2236704;

Website: www.ashokabuildcon.com; E-mail: investors@ashokabuildcon.com

TRANSFER OF DIVIDEND / EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR

EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

This notice is published pursuant to the provisions of sub section (6) of Section 124 of the Companies Act,

2013 (the "Act") and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules") including the amendment and re-enactment thereof.

In compliance with the above provisions of the Act, all dividend(s) remaining unpaid or unclaimed for a period of seven consecutive years from the date of transfer to unpaid dividend account are required to be

transferred to the Investor Éducation and Protection Fund (IEPF) Authority established by the Central

Shareholders are requested to note that dividend declared by the Company during the financial year

2014-15 which remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years is required to be transferred by the Company to the account of the Investor Education and Protection Fund (IEPF)

The corresponding equity shares in respect of which dividend remains unpaid or unclaimed for a period

of seven consecutive years are required to be transferred in the demat account of the IEPF Authority as

The Company has communicated / has been communicating individually to all the concerned

shareholders (to the extent possible in view of the continuing COVID-19 pandemic), whose equity shares are liable to be transferred to demat account of IEPF Authority at their address registered with the

Company/Registrar and Share Transfer Agent (RTA), advising them to claim the unclaimed dividend(s) for the financial year 2014-15 and onwards. The Company has also uploaded the full details of the

concerned shareholders, whose shares are liable to be transferred to the IEPF Authority on its website i.e.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to IEPF pursuant to IEPF Rules.

The shareholders may please note that once the equity shares get transferred to the demat account of

the IEPF Authority then such shares will not be available to the shareholders for sale or transfer or dealing with it in any manner except as per the process and provisions as prescribed in the aforementioned IEPF

Rules of Section 124(6) of the Companies Act, 2013.

The shareholders may further note that both the unclaimed dividends and corresponding equity shares including all benefits accruing on such shares, if any, once transferred to demat account of IEPF Authority, can be claimed back from IEPF Authority by making application in form IEPF-5 and after following the

procedure prescribed in the aforesaid IEPF Rules, details of which are available on the website of IEPF

The concerned shareholders are invited to claim the unclaimed dividend for the financial year 2014-15

(interim dividend) by making an application, which should reach to the Company/RTA on or before March 06, 2022, failing which the Company shall with a view to comply with the applicable provisions of the Act and IEPF Rules, transfer such equity shares to demat account of IEPF Authority. The attention of the shareholders is also invited to claim the unclaimed dividend for the other financial years, as soon as

possible, if not claimed. For claiming the unclaimed dividend or in case you need any information/clarification, please e-mail to Link Intime India Private Limited, (Registrar & Share Transfer

Agent) at suman.shetty@linkintime.co.in or email at investors@ashokabuildcon.com

त्या संदर्भात असलेले कारण किंवा त्याचे प्रतिज्ञापत्र सदर सचने बरोबर दाखल करावे.

सदर याचीकेच्या संदर्भात कोणत्याही व्यक्तीस पाठींबा बायचा असेल किंवा बिरोध करायचा असेल तर त्याने त्याचा/तीचा

कृपया याची नौंद घ्यावी की, वर उल्लेख केल्या प्रमाणे याचीका ओरिएण्ट प्रिसीजन इंजिनियरिंग प्रायन्हेट लिमिटेड, ट्रान्स्फरर

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, श्री. बालाभाई डायाभाई घेवारीया, यांने बिल्डिंग नं. A-९, सीएचएस लिमिटेड, शांती विहार, सेक्टर नं. २ च्या समोर, मिर रोड (पूर्व), ता. व जिल्हा ठाणे, दिनांक ९/४/२००१ रोजीचे नोंदणीकृत साठेकरारान मेसर्स यमिक स्टार कन्स्टक्शनकडून खरेर्द केलेला आहे व सदर फ्लॅटचे शेअर प्रमाणपत्र क्रमांक नं. २ व पन्नास रुपयांचे पाच शेअर विभिन्न क्रमांक ६ ते १० चे त्यांचे नावे आहे. तसेच श्री. बालाभाई हायाभाई घेवारीया दिनांक ५/४/२०२० रोजी कोणत्याह नामनिर्देशनाशिवाय मृत्यू पावले त्यांचे कायदेशीर वारस १) वनसबेन बालाभाः घेवारीया (पत्नी), २) अशोकभाई बालाभाः घेवारीया (मुलगा), ३) कांजीभाई बालाभाः घेवारीया (मुलगा - मयत १/३/२०१५) त्यांचे वारस अ) मनिषाबेन कांजीभाइ घेवारीया (पत्नी), व) ऋतु कांजीभाई घेवारीया (मुलगी) हे आहेत. तसेच माझे अशील अशोकभाई बालाभाई घेवारीया व मनिषाबेन कांजीभाई घेवारीया ह्यांनी सद फलॅट व शेअर प्रमाणपत्र व शेअर त्यांच्य नावावर हस्तांतरीत करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केलेला आहे व त्यांच्या इतर वारसांनी सोसायटीकडे नाहरकत दाखला व हक्कसोडपत्र दिले आहे व ह्यापुढे अशोकभाई बालाभाई घेवारीया व मनिषाबे-कांजीभाई घेवारीया ह्यांचा १००% हिस्सा सदर फ्लॅट व शेअर प्रमाणपत्र व शेअरमध्ये राहील.

वरील सदर फ्लॅटसंबंधी कुणाचेही दावे/आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सोसायटीचे चेअरमन व सक्रेटरी ऑफीसचा पता:-शांती विहार बिल्डिंग नं. A-९, सीएचएस लिमिटेड, मिरा रोड (पूर्व) किंवा ऑड. श्री. आर. आर. जोलानी ऑफिस नं १०६ पहिला माळा, सिध्दार्थ नगर बिल्डिंग नं. १० शितल नगर, मिरा रोड (पूर्व), तालुका व जिल्हा ठाणे ह्या दोन्ही पत्त्वावर संपर्क साघावा. जर सदर निर्घारित करण्यात आलेल्या कालावधीत सदर दावे किंवा आक्षेप मिळाले नाहीत तर सोसायटीच्या उपनिधीन्वर सदर अर्जाबाबत अशोकभाई बालाभाई घेवारीया व मनिषाबेन कांजीभाई घेवारीया ह्यांच्या नावावर १००% हिस्सा करण्यास सोसायटी मुक्त असेल.

.. ..प्रथम याचीका कर्ता कंपनी

..दुसरी याचीका कर्ता कंपनी

अर्जुटार कंपंन्या यांचे वकील

ॲडव्होकेट मनिष मालपाणी

Ashoka Buildcon Limited

१ ला मजला, फाईन मॅन्शन,२०३, डी.एन. रोड, मुंबई ४०० ००१

एकत्रीत उल्लेख याचीका कर्ता कंपंन्या

श्री. आर. आर. जोलार्न (अशिलांचे वकील)

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) वाबा सूचना

निनस्वक्षरीकार इंक्रियाबुस्य हार्रासंग फायनान्स लिमिटेक्चे (CIN:L65922DL2005PLC136029) विक्वोरिटाइकेशन ऑफ फावनांशियल अवेट्स ऑण्ड रिकन्सट्टक्शन ऑफ फायनान्शियल अवेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्पोरीटी इंटरेस्ट ऑक्ट, 2002 अन्ववे प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 80 दिवसांच्या आत 26.05.2021 रोबी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 20,33,073.78 (रूपवे बीस साख बेहतीस हवार ज्वाहतर आणि शहासर पैसे फक्त) सठी कर्ज खावे क्र.HHLV8H00487481 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 21,05,2021 पासून वे प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतजी मागणी, सूचना कर्जवर इसीना शक्यर सम्बद, इसीना गारमेन्टस् के मालिक इसीना अकबर सब्बद, अकबर सब्बद शक्ष आणि शाक्ख अकबर सब्बदन यांना कलम 13(12) सह

वेश्यात येरो की. सक्र कायसाचे कलन 13 ची उप कलन (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्पोर्सनेन्ट) रूक्स, 2002 चा निवम ६ अन्वये प्राप्त ह्मलेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वासरीकाराने

प्रतिकात्मक वाबा 23.12.2021. रोजी मेवलेला आहे. विशेषतः कर्जबार आणि सर्वसामान्य बनतेला बाबुरे खबरबार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार कक नवेत आणि क्सेनत्याझै व्यवद्वाराक्त इंडियाबुल्स ड्वाडसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी

21.05.2021 प्रसून मत्यश्व भरणा करेपर्यंत लागेल. कर्नदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (८) च्या मालमचा / मालमचेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्वावर मालमतेचे वर्णन

पर्लेट ने, 103, पश्चिम मजला, विंग सी, लक्ष्मी कॅस्टेलो, गाव बोपेले, नेकळ, कर्वत, गुंबई, राक्पड, पिन-410201, महाराष्ट्र

तारीख : 23.12.2021 स्वळ : रायवड

अधिबृत अधिकारी

्पृक्वीपृथ्वनी केंद्र फ्रांक्क्ष् चेनापती बायद बार्ग, जोक्षर परता (प), चुंबई - ४०० ०१३, [कॅरपोर्टर क्षेत्रक क्षांक्र क्षांक -L65920MH3994PL0896615] oddar.griwan.com@hdfcbank.com] [वेस्कुवाई www.hdfcbank.com] [कुव्यनी वर -022 39760001/39760012]

याद्वारे ही सूचना देण्यात येते की खालील समन्याय खेळर प्रमाणमञ्ज इरवले / गष्ठाळ झाले आहेत / सारकण्यात्वोगे नाहीत कसे सूचीत करण्यात खालेले आहे आणि नॉदणीकूत पाग्यास्वरंनी प्रतिविधी केळर प्रमाणस्त्र निर्मेंमेत करण्यासाठी वैके चके वर्ण केलेला खाहे.

विविध ग्रंक बनु, एस/एक पासून पर्यव क्रमंग संवय क क १ २००५५०३ रोनक मेहता ESGERRCE ESGEREGO COOSE COO २ ०२४७८०६ कांदीआस पुरुषे #Cristas-#Cristaco \$456 \$000 एकत्रित जसुमती कांतीसाल महेता आणि रोनक कांग्रीलाज पुरनेत्तमकुस मेहता

स्ता केलर प्रमाणपत्र / पंज्याली संबधित कंजरिष्ठी स्वयं असलेस्थ कंजरपाठी कर्यांनी सर्व आयारित काजपत्र जो आपणित स्वयं असलेस्थ कंजरपाठी कर्यांनी सर्व आयारित काजपत्र जो आपणा इस्तांतरण पुजन्दम् आणि प्रसंध्यंक वर्षात्यात माणवेज चेटामॅटीस्स विक्रनेत सेन्द्रकन्य जिमिटेस, प्लॉट नं मी – ५ पार्ट मी. प्रसंद लेन एमआरस्थिती, गरोळ, अपेची (पूर्व), गुंबई ४०० ०५३, लिखित रक्जपत सरस्य प्रमे प्रमाण्य जात्र प्रसंद प्रमे वा पुजनेष्य जाव्याती पास्ता १९ विक्रांत्र केले प्रमाणपत्र माणित, त्यानंत्र काजपत्र में मिलारात घेतळे जाजार नाहित साणि / विंवा प्रसित्रीयो केलस्र प्रमाणपत्र में प्रमाणपत्र निर्मात केया करीत्र काजपत्र प्रमाणपत्र प्रमाणपत्र विवाद कर्यांत्र क्रिक्त क्रांत्र कर्यांत्र क्रिक्त क्रांत्र क्रिक्त प्रमाणपत्र प्रमाणपत्र विवाद क्रांत्र क्रिक्त क्रांत्र क्रा

बरिष्ठ चपाष्पस (कायदा) आणि कंपनी सचिव दिनांक : २७.१२.२०२१

> (नियम 8(1) पहा) तामा समना

सिक्वोरिटाइबेशन ऑफ फावनांशियल असेट्स ऑण्ड रिकन्सट्वशन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ऑस्ट, 2002 अन्वने गाविकृत अविकारी आणि सदर सूचना गापा झल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 80 दिवसांच्या आत **27.08.202**1 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम क. 8,38,498.07 (कपये आठ लाख क्रीस इवार चारले अठवानव वाणि सात पैसे फका) साठी कर्ज सावि क्र. HHLBAD00470371 या रकमेची परत फेड करण्याची विरांक 20.00.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतजी मानणी, सूजना कर्जदार रामजंद्र लववन जयस्वार, एफओएफबी-11, विंय-बी, चौबा मजला, आर्ट गिल्ट इकस, फोनिबस मार्केट, सिटी, एलबीएस मार्ग, कुर्ला परिचम, मुंबई, महाराष्ट्र 400070, रेखा रामचंद्र जनस्वार, खोली क्र. 65, प्रेम नगर, शिव मंदिर जनळ, आग्रा रोढ, एलबीएस मार्ग, सावन, मुंबई, महाराष्ट्र -400022 यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूस्स,

सक्र रकमेची परतफेड करण्यात कर्जकर अपयशी ठरल्यमुळे याद्वरे कर्जक्र आणि सर्वसामान्य जनतेला सूचना वेण्यात येते की, सदर कायधाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्पोर्सनेन्ट) करूस, 2002 चा निवम ६ अन्वये प्राप्त ह्यालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेस्या मालमतेचा निम्न स्वाकरीकाराने प्रतिकात्मक वाबा 23.12.2021 रोबी नेतलेला आहे.

करू नवेत आपि क्रोबत्यादी व्यवद्वारावर इंकियाबुल्स हाठसिंग फायनान्स लिमिटेड जी कर्ज आकारपी स. 8,38,496.07 (रूपने आठ लाख क्तीस हजार चारशे अठ्यानव आणि सात पैसे फक्क) पुढील व्याव 26.06.2021 पासून मत्याध भरणा करेपर्वत लागेल.

पर्लेट नं.203, दुसरा मजला, ए विंग, टाईप बी, चिंवामणी इंबीटेंट बेफ्नेडिल्स, आक्टीआब कॉलेब ववळ, महापूर, ठाने, ठाणे, महाराह - 421605. सही/

सहकार कक्ष, झोपुप्रा, मुंबई

भाडुम, तालुका कुर्ला, राम मुवन, जंगल मंगल रोड, भांडुम(म.), मुंबई - ४०० ०७८ या संस्थेन्ने परिशिष्ट-उपजिल्हाधिकारी (अति/निका) तथा सक्षम प्राधिकारी, भांडुम यांनी निर्गमित केलेले असून सदरील परिशिष्ट-मध्ये, पात्र असगाऱ्या झोमडीधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यासाटी आवश्यक असगा नोंदणीपूर्व सभा घेण्यासाठी मा.सहनिबंधक, सहकारी संस्था, झो.पु.मा.यांच्या दिनांक ०८I१२I२०२० रोजीच

ायंकाळी ०४.०० वाजता, स्थळ : युद्धीके ऑरियेट, बिल्डींग नं.२, बी विंग, ऑफिस नं.१, पहिला मजला, जंगल नंगल रोड, भांडुप (प.), मुंबई - ४०० ०७८ येथे आयोजित करण्यात आ<mark>ले</mark>ली आहे. सदरील सभेत खालील षयावर चर्चा होवून निर्णय घेण्यात येणार आहे. तरी सदर सभेत उपस्थित रहावे ही विनंती

मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक यांची निवड करणे.

संस्थेच्या नोंदणी प्रस्तावावर सहया करण्यासाठी मुख्यप्रवर्तक यांना अधिकार देणे

भाग भांखवल व प्रवेश की जमा करणेबाबत निर्णय घेणे.

संस्थेचे बँक खाते उघडण्यास मुख्यप्रवर्तक यांना प्राधिकृत करणे

रद्द करण्याचे अधिकार कार्यकारी मंडळास देणे. ठिकाण : मुंबई

(एच.आर.गावडे) प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी २, झोपुपा, मुंबई

अ.क. वेल विषय सभेच्या दिलेल्या वेळेपासून २ तास

१५ मिनिटे आलेल्या अर्जाची छाननी करणे ३. १५ मिनिटे नामनिर्देशन पत्र परत घेणे ४. १५ मिनिटे पॅनलची मागणी करणे ५. पुढील अर्धातास चिन्ह वाटप करणे

🕨 मुख्यप्रवर्तक पदासाटी एक मतपत्रिका व प्रवर्तक मंडळातील सदस्यांसाटी एक मतपत्रिका अशा एकूग ०२ मतपत्रिका राहतील विषय पत्रिकेवरील विषय क्र.१ तुसार मुख्यमवर्तकाची निवड होईपर्यंत सभेने प्राधिकृत अधिकारी अध्यक्ष म्हणून काम् पाहतील त्यानंतर मुख्यमवर्तक हे सभाअध्यक्ष म्हणून काम् पाहतील. (सदरील सभेत विषय

सभेस नियोजित संस्थेच्या मंजूर परिशिष्ट-२ मधील पात्र झोपडीधारक पती/पत्नी या दोघांपैकी एकाच व्यक्तीस उपस्थित राहता येईल. इतर नातेवाईकांना अथवा प्रतिनिधींना उपस्थित राहता येणार नाही मंजूर परिशिष्ट-२ मधील व्यक्तींनी स्वतःची ओळख होईल अशा ओळखपत्रासह (आधार कार्ड/निवडणूव

ओळखपत्र/पॅनकार्ड इत्यादी) उपस्थित रहावे जाळवाचन्त्र पंचकान इत्याचा जनात्मा एका. संस्थेच्या पात्र संपासदाना सम्पानुहात प्रवेश देते वेळी त्यांनी त्यांची ओळख पटवून सपेच्या उपस्थित नोंदबहीत स्वाक्षरी करून व बायोमॅट्रीक पध्दतीने उपस्थिती नोंदवित्यानंतरम्ब संभागृहात प्रवेश दिला जाईल सभेच्या कामकाजाचे प्राधिकरणामार्फत व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येईल

सदरची सभा पार पाडताना सभासदांमध्ये सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, थर्मन

• तस्य तमा ना राजधान चनावान्य तमात्राक्ष अत्य त्याचन, नात्क्र वान्तन, तानाव्यवसन, रिकर्निम हत्यादी दमाययोजनांत्रा अवतंत्र करण्यात येहेंद्र. • तसेच्च सदर्ग्यो सभा ही शासनाने वेळोवेळी दिलेल्या व भविष्यात येणाऱ्या निर्देशाचे पालन करून पार पाडण्यात येईल.

(नियो) रामसुवन एस आर ए. सहकारी गृहिनर्माण संस्था, सी.टी एस.नं. १८६ (मार्ट), १८६/१ ते १०, मीजे मांडुप, तालुका कुर्ला, राम पुवन, जंगल मंगल रेड, मांडुप(प), मुंबई - ४०० ०७८.

मा सहिनबंधक, सहकारी संस्था, (पुर्व व पश्चिम उपनगरे), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई - ४०० ०५

शुद्धिपत्र

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लि., ऑफिस CICICI Bank नंबर २०१-बी, २रा मजला, रोड नं. १, प्लॉट क्र.- बी३, वाय-फाय आयटी पार्क, वागळे इंडस्टियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४,

PUBLIC NOTICE

rember of the Police Officers rogressive Cooperative Housing

ociety Ltd. having address at Plot No

Society Ltd. having address at Plot No. 17, Police Officers' Progressive Cooperative Housing Society Ltd., Fisheries University Road, Versova, Andheri (West), Mumbai – 400 061 and holding a bungalow died on 20/09/2021 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir/heirs or other claimants/ objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/ property of the Society within the period of 7 days from the publication of this notice with copies of

ublication of this notice with copies of

uch documents and other proofs in upport of his/ her / their claims

support of his/ ner / their claims/ objections for transfer of shares and nterest of the deceased members in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the

society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the said property in such manner as is provided under the bye aws of the Society. The copy of the egistered Bye-Laws of the Society are available for inspection by the plaimant / objectors in the office of the Society with the Manager of the

learning objects in the danager of the lociety with the Manager of the lociety between 11:00 a.m. to 3:00 m. from the date of the publication o

The Police Officers Progressive Co-op. Housing Society Ltd.

ne notice till the date of its period.

In the Court of the Before

the Motor Accidents

Claims Tribunal cum VIII

Addl. District Judge,

Rajamahendravaram, East

Godavari District, A.P.

M.V.O.P. No. 452/2018

AND

Hastimal Jasraj Borona & Others

R-2: Kishan P Morwani, S/o. Morwani

E-2, Evershine City Vasai Road, Vasai

Thane District, Vasai, Mumbai - 401208

NOTICE

bove Petitioner filed the above

hereby summoned to appear in this

answer the same, failing which the

petition will be disposed of ex-parte

D.No. 22-1-5, Veerabhadrapuram

न्यायालय कक्ष क. ३

मंबई येथील नगर दिवाणी न्यायालयात

दिंडोशी येथील बोरिवली विभाग

वाणिज्यिक वाद क्र. २७४ सन २०२१

भारतीय कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये

रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ अन्त्रये बँक म्हणून

नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय

बँक टॉवर, चकली सर्कलजवळ, जुना पादरा

रोड, बडोदरा - ३९० ००७, गुजरात आणि

स्थापित आणि नोंदणीकत आणि बॅकिंग

परवानाधारक बैंकिंग कंपनी आणि तिचे

आयसीआयसीआय बँक लि.

Rajahmundry

26-12-2021

O.S.NAGESWARA RAO

V.V.NARAYANA RAO

Rajahmundry

E.G.Dt., AP

Please take notice that the

...Petitioner

...Respondents

..2nd Responden

1. Kinthada Ganga Raju

2. Eapuganti Devi

Place: Mumbai Date: 28.12.2021

Between:

Shri. Arun Prabhakar

९) आयसीआयसीआय बँक लि. कडील कर्जदारांचे नाव <mark>हसिना बानो गुलाम हसेन शेख</mark> व तुमच्य उपरोक्त गृह कर्ज खाते क्र. **एलबीएमयूएम००००४९२९३९९** करिता दिलेल्या २८ **जानेवारी** १०२० दिनोंकित संदर्भित सरफैसी १३(२) सूचनेच्या (ह्यानंतर उल्लेख ''सदर सूचना'') संदर्भात ह आहे; आम्ही कळव् इच्छितो की, निर्हेतुकपणे व अनावधानाने मिळकतीचे विक्री विलेख क्षेत्रफळ १७.९८८ चौ.मी. ऐवजी १७.८९९ चौ.मी. असे नमूद केले होते. म्हणून, तुम्ही कृपा करून ते क्षेत्रफळ **१७.९८८ चौ.मी.** असे वाचावे. सदर सरफैसी १३(२) सूचनेतील अन्य सर्व तपशील आहेत

ह्या संबंधात तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. दिनांकः २८ डिसेंबर, २०२१

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लि ठिकाणः मुंबई

जाहीर नोटीस

या नोटीसीने सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे डोंगरी, भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा - ठाणे येथील खालील वर्णनाची जमीन मिळकत पुढीलप्रमाणे,

जुना सर्व्हे नं.	नवीन सर्व्हे नं.	हिस्सा नं.	एकूण क्षेत्र (चौ. मीटर)	३/६th अविभाजित हिस्सा	निकलस इतूर आल्मेडा अविभाजित हिसस्सा
१८९	७५	१२अ	१७३०	१३६५	194.6
१८९	७५	१६	२३०	११५	٤.४
308	७५	30	२८०	1,80	9.6
35	40	৬अ	300	१००	4,00
		एकूण	क्षेत्र ३४४०	१७२०	९५.७७

वरील सदरह जमीन मिळकतीपैकी १) क्रिस्टी पिटर रॉड्रीग्ज व इतर पाच, २) अजबन फ्रान्सिस नुनीस व इतर तीन, ३) कत्रीन ज्याव नुन, ह्यांच्या ३/६th अविभाजित, हिस्सेतील क्षेत्र १७२० . बौरस मीटर व निकलस इतूर आल्मेंडा यांचे हिस्सेतील क्षेत्र ९५.७७ चौरस मीटर ह्यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची असून त्यांचेकडून त्यांच्या अविभाजित हिस्सेतील सदर जमीन मिळकत माझे अशिलांने विकत घेण्याचे ठरविले आहे.

तरी वरील सदर जमीन कोणाचाही तारण, गहाण, दान, अदलाबदली, वारसा, बक्षीस, भाडेपट्टा लिज, कुळ, विक्री, साठेकरार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हरकत, अधिकार वा हितसंबंघ असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आपल्याकडील सर्व लेखी पुराव्यानिशी ऑफिस नं. १०१ पहिला माळा, सिध्दार्थ नगर बिल्डिंग नं. २१०, शितल नगर, मिरा रोड (पूर्व), तालुका व जिल्हा ठाणे ह्या पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार वा हितसंबंध नाही व असल्यास तो सोटू दिला आहे असे समजून सदरचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

> (श्री. आर. आर. जोलानी (अशिलांचे वकील

M.V.O.P. against you and your are र्जि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि Court in person or by a pleader on the 19-01-2022 at 10.30 A.M. to

प्रकाशन/डीआरटीचा सुचना फलक वसली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्जे वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई एमटीएनएल भवन, ३ रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई

दिनांक : २२.१२.२०२१ आर. पी. क्र. ४९६/२०१७ दिनांक १२.१९.२०२९ जाहीर सूचनेचे शुद्धीपत्र १२.१९.२०२९ दिनांकी विक्री उद्घोषणा इंग्रजी मध्ये फ्री प्रेस जर्नल आणि मराठी

मध्ये नवशक्ती मध्ये २०.९९.२०२९ रोजी प्रकाशित प्रमाणपत्र धारक बँक ऑफ इंडिया, माहिम (पश्चिम) शाखा (मूळ अर्जदार)

विरुध्द

मे. जे एम व्ही एन्टरप्रायझेस आणि अन्यप्रमाणपत्र कर्जदा २२.१२.२०२१ रोजीस घेण्यात येणाऱ्या विक्रीकरीता आणि २०.११.२०२१ रोजी प्रकाशित जाहीर सूचना सुधारित पुढीलप्रमाणे: २२.१२.२०२१ रोजी घेण्यात येणारी विक्री सूचना याद्वारे १७.०१.२२ रोजीस पुढे

ढकलण्यात आली आहे. निरिक्षणाची आणि बोली सादरीकरणाची तारिख १०.०१.२०२२ आणि १२.०१.२०२२ अनुक्रमे.

१२.११.२०२१ दिनांकीत जाहीर सूचना, २०.११.२०२१ रोजी प्रकाशितचा उर्वरीत मजकूर हा वरील नमूद वाचून आणि वगळून तसाच राहिल. माझ्या हस्ते आणि शिक्याने २२ डिसेंबर, २०२१ रोजीस. सही/

सुनिल के मिश्राम

वसली विभाग डीआरटी-२, मुंबई

तिचे कॉपोरेट कार्यालय आहे आयसी आयसी आय बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई-४०० ०५१ द्वारा तिर्चे मुखत्यारनामा धारक श्रीम, शिल्पा वसंत निकम

> वय ३५ वर्षे पद: व्यवस्थापक इ मेल आयडी :

shilpa.nikam@icicibank.com भ्रमणध्वनी क्र. ८२९१८१९८९०

विरुध्द दिपक कृपाशंकर दुवे

भारतीय रहिवासी, प्रौढ, वय ज्ञात नाही आणि व्यवसाय नोकरी, त्यांचा पत्ता येथे बी/४०५, झा निवास, फुलपाडा रोड, गांधी चौक, विरार (पूर्व), ठाणे- ४०१ ३०५ ... प्रतिवादी सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता उपरोक्त नामित प्रतिवादींद्वारे १६ जानेवारी, २०२२ रोजी स. ११:०० वा. न्यायालय कक्ष क्र. २ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधिश श्री. **ए. झे**ड. खान यांच्यासमीर प्रचालित होणार आहे.

(अ) प्रतिवादींदारे वादींना देय असलेली वाद टाखल केल्याच्या तारखेपासून प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारेखपर्यंत मासिक विश्रांतीसह द.सा. १२.६९% दराने रु. ३.६२.००९.३०/- च्या महल खकमेमह त्यावरील पुढील व्याजासह निशाणी 'एच' असलेल्या दाव्याच्या तपशीलानुसार पत सुविधा अर्ज प्रपत्र दिनांकीत पत सुविधा प्रपत्र आणि महत्वाची माहिती अनुक्रमे दिनांक २४ जाने वारी २०१७ आणि ३१ जानेवारी, २०१७ (यासह निशाणी 'डी' आणि 'ई') अंतर्गत रक्कम रु. ३,८८,३७८.००/- (रुपये तीन लाख अद्दुव्याऐंशी हजार तीनशे अद्दुव्याहत्तर मात्र) अदा करण्याकरीता प्रतिवादींना हुकूम

आणि आदेश देण्याकरीता. (ब) सदर वादाच्या खर्चाच्या प्रदानाकरता. दिनांक ०४ डिसेंबर, २०२१

प्रबंधकांकरिता नगर दिवाणी न्यायालय दिंडोशी

सदर समन्सची रिट मे**. एच.एम. लिगल** यांच्याद्वारे घेतली गेली आहे. वादींकरिता असोसिएट्स वकील कार्यालय क्र. ७५, ७वा मजला, 'बी' विंग, मित्तल टॉवर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

ईमेल आयडी : hmlegal@gmail.com दुर. : ०२२०२४५९६

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्डरिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२, कलमें १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार्रानी खाली वर्णन करप्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करप्यात आलेल्या अधिकाराँचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) ॲतर्गंत सहबाचता सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देप्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भारा अधीन राहील.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव / कर्जं खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
٤.	पॅकवेल दूर्ध ऑड ट्रॅंग्हल्स आणि सौ. अनिता सिंग, श्री. योगेश सिंग आणि सौ. अनिता सिंग- १७८७०५५००२७६, १७८७६०००००२६ आणि १७८७६०००००२०	पहिला आणि सहावा मजला झारत क्र. ए, संचयनी प्रेस्टिज केएच. क्र. ९३ आणि ९५, एनएमसी हाऊम क्र. ४११९/ए.२४ सी.एस. क्र. ३८, शहर सन्हें शीट क्र. २६०/३६, वॉर्ड क्र. ७५, मौजा भामती ता आणि जि नागपूर – ४४००२२ चे अपार्टमेंट क्र. ५०४ / डिसेंबर २३, २०२१	जुलै २३, २०२१ रु. १६,५५,८७१.५१/-	नागपूर

वरील नमद कर्जदार/हमीदारांस यादारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सचना देण्यात येत आहे . अन्यथा गहाण मिळकती सिक्यरिटी इंटरेस् (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकष्णात येतील.

दिनांक : डिसेंबर २८, २०२१ प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बॅक लिमिटेड

सदर फ्लॅट नं. १०१, पहिला मजला, क्षेत्र ५९४ चौरस फूट कारपेट एरिया, शांतीविहार

विक्वोरिटी इंटरेस्ट (ए-फ्रोस्निन्ट) करूब, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त ज्ञालेल्य अधिकारात कारी केली सन्दर रकमेची परतफेज करण्यात कर्जवार अपवशी उरल्यामुळे याच्चरे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना

स. 20.88.073.78 (सपने वीस लास तेत्रतीस स्वार ज्यावतर आणि शहातर पैसे फवन) प्रवील व्यव

आकर्षित केले जाव आहे.

इंडियाबुल्स झरुसिंग फायनान्स लिमिटेड

HDFC BANK एचडीएफसी बँक लिमिटेड

प्रमाणपण खेळर्जर्ज

परिशिष्ट IV

निनस्वक्तीकार इंकिमाबुरुस हार्तासंग फारानान्स सिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029)

2002 ना नियम 3 अन्वये माप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

बिशेवतः कर्नदार आणि सर्वसामान्य जनतेला वाद्धरे स्वबरदार करण्यात येते की, या मालमचेचे व्यवहार

कर्जदार्गने लक्ष्य करूम 13 ने उप-करूम (8) च्या मालमचा / मालमचेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्वावर मालमत्तेचे वर्णन

स्थळ : ठाने

इंडियाबुल्स झर्रासेंग फायनान्स लिमिटेड

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA/CO/OW/2029/20929

जा.क्र.झोपुप्रा/सहनिस/अ-२/सन २०२१ नोटीस (नियो) रामभुवन एस आर ए. सहकारी गृहनिर्माण संस्था, सी.टी.एस.नं.१८६(पार्ट), १८६/१ ते १०, मी

माझी प्राधिकत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानसार योजनेतील पात्र द्योपडीधारकांची सर्वसाधारण सभा मंगळवार, दिनांक १९/०१/२०२२ रोजी

सभेचे विषय

नियोजित संस्थेच्या नावास मान्यता घेणे व नांव आरक्षण प्रस्ताव दाखल करणेबाबत निर्णय घेणे. संस्थेसाटी नवीनव उपविधी स्विकारण्यासाटी मंजुरी देणे

मागाहून पात्र होणाऱ्या झोपडीधारकांना संस्थेच सभासद करून घेणे अथवा पात्र झोपडीधारकांचे सभार

दिनांक : २४/ १२/ २०२१ • मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील

मुख्यमवर्तक व इतर प्रवर्तक यांच्यासाठी नामनिर्देशन अर्ज राखल करणे.

• मुख्यप्रवर्तक व इतर प्रवर्तक या पदासाटीचे विहीत अर्ज प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असतील.

पत्रिकेवर दिलेल्या विषयाशिवाय अन्य विषयावर चर्चा करता येणार नाही ो

मुख्यप्रवर्तक व हुतर प्रवर्तक यांची एकूण संख्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आदर्श उपविधीमध्ये निश्चि

आ /आम. (नियो) रामभुवन एस.आर ए. सहकारी गृहिमांग संस्था, सी.टी.एस.नं. १८६ (मार्ट), १८६/१ ते १०, मीजे भांडुप, तालुका कुर्ला, राम भुवन, जंगल मंगल रोड, भांडुप(प.), मुंबई - ४०० ०७८. संस्थेये नोटीस बोर्डवर माहितीसाटी,

प्रत माहितीसाठी सविनय सादर

श्री /श्रीम

For Ashoka Buildcon Limited

Sd/-

(Manoj A. Kulkarni)

Company Secretary

Membership No. FCS - 7377

, परि-२अ.क.

Mira Bhaindar Municipal Corporation Transport Undertaking Head Office: Indira Gandhi Bhavan. Chatrapati Shivaji

Maharaj Marg, Bhaindar (W), Tal./Dist-Thane-401 101

Ref. No. MBMC/Transport/317/2021-22 Date: 24/12/2021 **Notice Inviting Tender** Mira Bhaindar Municipal Corporation Transport Undertaking The Mira Bhaindar Municipal Corporation Transport Undertaking

ntends to provide Bus Service in the Bus Service Area/improve the Bus Service being presently provided in the Bus Service Area through Net Cost Contract basis and has decided to carry out a competitive bidding process for selection of an entity as the bidder to whom the Project may be awarded. The Operator shall be responsible for. Operation Maintenance of Buses, Bus Depot and/or Parking Space (if any), fere

Bus Service Area. The Authority invites proposals for "Selection of Operator for Operation and Maintenance of Buses, Bus Depot and/or Parking Space, fare collection and providing Bus Service in Mira Bhainda Municipal Corporation Transport Undertaking On PPP Basis (Net Cost Contract-basis with SMF or VGF).

Collection and providing Bus Service in the areas/routes within the

The RFP and Draft Contract can be downloaded from website https://mahatenders.gov.in from 27/12/2021 Onwards the cost of RFP Document including the Draft Contract, is INR 23600/- (Twenty Three Thousand Six Hundred Only) to be paid online through e-tendering website only. The detailed schedule of Bidding Process is

Sr.	Event Description	Date&
1.	Last date for receiving queries	03/01/2022 at 5.00 pm
2.	Pre-Bid Conference	04/01/2022 at 11.00 am
3.	Authority response to queries latest by	07/01/2022
4.	Bid Due Date	28/01/2022 till 03.00 pm
5.	Opening of Technical Bid	28/01/2022 at 3.30 pm

Mira Bhaindar Municipal Corporation Transport Undertaking

Transport Manager

Date: 24/12/2021

करण्यात सांगितले होते.

Chhatrapati Shivaji Marg, Bhaindar (W),

Tal. Dist. Thane-401101 Email - mbmctransport@gmail.com, Phone - 022-28193087 transport@mbmc.gov.in

(Swapnil Sawant) Dv. Commissioner (Transport) Mira Bhaindar Municipal Corporation Ref. No. MBMC/PRO/425/2021-22